



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर्ष ११, अंक ६]

शुक्रवार, मार्च २१, २०२५/फाल्गुन ३०, शके १९४६

[पृष्ठ १, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.

कामगार विभाग

बाष्पके संचालनालय

कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट क्र. सी-२०, ब्लॉक-ई,
वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक १९ मार्च २०२५.

अधिसूचना

प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचर क्षमता प्रमाणपत्र परीक्षा, जून-२०२५

क्रमांक एसबी-३/परीक्षा शाखा/२०२५/५०२७.-बाष्पके संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या संचालनालयाकडून “ प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचर क्षमता प्रमाणपत्र परीक्षा ” ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण भवन, गुंदवली, आज्ञाद रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९, या ठिकाणी दिनांक ४ जून २०२५ ते ८ जून २०२५ पर्यंत किंवा परीक्षा संपणाऱ्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६-०० वाजेपर्यंत घेण्यात येईल. उक्त परीक्षेकरिता इच्छुक उमेदवारांकडून हे संचालनालय ऑनलाईन अर्ज मागवित असून अर्ज दिनांक १ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतील.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता <https://exam.mahaboiler.in> OR <https://mahaboiler.in> या संकेतस्थळाचा वापर करावा.

उक्त संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२५ सांयकाळी ६-०० वाजेपर्यंत राहिल.

ध. प्र. अंतापूरकर,

संचालक, बाष्पके व अध्यक्ष,

परीक्षक मंडळ व परीक्षक समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई.